

2022-23

**Workshop on Career Opportunities for Mathematical Graduates
(Entrepreneurship)**

**Workshop
on
Career Opportunities for Mathematical Graduates**

Date: April 16, 2023

Time: 12.30 PM

Organized by
Department of Mathematics
Indira Mahavidyalaya, Kalamb

Resource Person
Prof. Rupesh Atram

Venue
Smart Class Room,
Indira Mahavidyalaya, Kalamb

Workshop on Career Opportunities, Prof. Atram, 16/04/2023



divyamarathi.com



**इंदिरा महाविद्यालयत गणित
पदवीधरांसाठी कार्यशाळा**

प्रतिनिधि/कळंब

कळंब: इंदिरा महाविद्यालय येथील गणित विभागाने गणित विषयातील पदवीधरांसाठी उद्योजकीय करिअरच्या संधी शोधण्यावर भर देणारी व्यापक कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेतने विद्यार्थ्यांना गणिताच्या क्षेत्रात उद्योजकीय उपक्रमांचा शोध घेण्यासाठी एक अभ्यासपूर्ण व्यासपीठ उपलब्ध करून दिले. या सत्राचे मार्गदर्शन आदरणीय तज्ञ प्रा. रुपेश आत्राम यांनी केले. कार्यशाळेची सुरुवात आयोजक विभागाच्या उद्घाटनपर भाषणाने झाली, ज्यामध्ये गणिताच्या पदवीधरांमध्ये उद्योजकीय मानसिकता वाढवण्याचे आणि नाविन्यपूर्ण मार्गांनी त्यांच्या कौशल्यांचा फायदा घेण्यासाठी त्यांना सक्षम करण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. प्रा. रुपेश आत्राम यांनी, त्यांचा व्यापक अनुभव आणि कौशल्य यावर आधारित, नंतर सत्राची सुरुवात केली आणि गणिताच्या क्षेत्रातील उद्योजकीय संधींबद्दलच्या सखोल जाणिवेने सहभागींना मोहित केले.

Attendance Sheet

Department Of Mathematics

Program : Workshop on Career Opportunities for Mathematics Graduates

Date :

Sr.No	Name of Student	Signature
1	Ashwini C. Dhumare	<u>Ashwini C. Dhumare</u>
2	Samir. Ayedgi	<u>S. Ayedgi</u>
3	Trupti praful Bhisekar	<u>T. Bhisekar</u>
4	Ghifa Naaz / K. Khan	<u>Ghifa Naaz</u>
5	Nikita G. Meshram	<u>N. Meshram</u>
6	Siya Santosh Moon	<u>S. Moon</u>
7	Tuba M. Qazari	<u>T. Qazari</u>
8	sakshi R. Ghode	<u>S. Ghode</u>
9	Akansha G. Hole	<u>A. G. Hole</u>
10	Sakshi S. Wankhede	<u>S. S. Wankhede</u>
11	Mayur K. Madavi	<u>M. Madavi</u>
12	Shraddha G. Dudhkar	<u>S. Dudhkar</u>
13	Pranjali M. Lokhande	<u>P. Lokhande</u>
14	Nikita Raut	<u>N. Raut</u>
15	Pranay M. Khedse	<u>P. M. Khedse</u>
16	Yogesh S. Babhate	<u>Y. Babhate</u>
17	Sahil G. Zoling	<u>S. Zoling</u>
18	Tanisha N. Bhankhede	<u>T. Bhankhede</u>
19	Aniket Zoting	
20	Jay Pandit	<u>J. Pandit</u>
21	Pranjakta Raut	<u>P. Raut</u>
22	Tanisha M. Jayprakash	<u>T. Jayprakash</u>
23	Poojika Mankar	<u>P. Mankar</u>
24	Yogesh P. Upadhyay	<u>Y. Upadhyay</u>
25	Achal Wankhede	<u>A. Wankhede</u>
26	SamiKsha M. Polkade	<u>S. M. Polkade</u>
27	Prachi S. Digule	<u>P. Digule</u>
28	Prachi Namdevkar v Raut	<u>P. Namdevkar</u>
29	Vaishnavi Balusaw Khode	<u>V. Khode</u>
30		

REPORT

Name of the workshop/ seminar/ conference	Workshop on Career Opportunities for Mathematical Graduates
Date	16/04/2023
Number of Participants	29
Venue	Smart Class Room
Name of the Resource Person	Prof. Rupesh Atram

A workshop titled "Career Opportunities for Mathematical Graduates" was conducted on April 16, 2023, in the Smart Class Room of Indira Mahavidyalaya Kalamb. Attended by 29 participants, the workshop aimed to delve into entrepreneurial ventures within the field of mathematics. Leading the session was Prof. Rupesh Atram, whose expertise and insights provided invaluable guidance to attendees. The workshop commenced with an opening address, emphasizing the importance of cultivating an entrepreneurial mindset among mathematical graduates. Prof. Rupesh Atram then took the stage, drawing upon his extensive experience to explore a diverse range of entrepreneurial avenues within mathematics.

Throughout the workshop, participants engaged in interactive discussions, case studies, and practical exercises, actively exploring various entrepreneurial ideas and opportunities. Prof. Atram's guidance enabled attendees to envision themselves as innovators, leveraging their mathematical skills to create impactful ventures in areas such as data analysis, financial consulting, and algorithm development.

The workshop fostered a collaborative and innovative environment, where participants exchanged ideas and insights, inspired by Prof. Atram's expertise. As the session concluded, attendees departed with a renewed sense of purpose and enthusiasm, empowered to pursue entrepreneurial paths in mathematics.

The Department of Mathematics at Indira Mahavidyalaya Kalamb extends its appreciation to Prof. Rupesh Atram for his invaluable contributions, and to all participants for their active engagement and enthusiasm. For further inquiries or to explore future workshops, please contact the Department of Mathematics.


Co-ordinator
IQAC
Indira Mahavidyalaya
Kalamb


PRINCIPAL
Indira Mahavidyalaya
Kalamb Dist. Yavatmal